

विमुक्त जाती, भटक्या जमातीचा अनुसूचित जाती /
अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी
नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस मुदतवाढ
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

समाजकल्याण व विशेष सहाच्य विभाग,

शासन निर्णय क्रमांक सीबीसी १०/२००३/प्र.क्र.१९२(भाग-२)/ मावक ५

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

दिनांक : ९ मार्च, २०१०

वाचा :-१) शा.निर्णय क्र. सीबीसी-१०/२००३/प्र.क्र.१९२/मावक ५, दि. २३.०८.२००४

२) शा. शुद्धीपत्रक क्र. सीबीसी-१०/२००३/प्र.क्र.१९२/मावक ५, दि. २८.१२.२००५

३) शा. निर्णय क्र. सीबीसी-१०/२००३/प्र.क्र.१९२(भाग-२)/ मावक ५, दि. २६.५.२००५.

प्रस्तावना :- मूळ १४ विमुक्त जाती व मूळ २८ भटक्या जमातीचा अनुसूचित जाती /अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी सदर जाती /जमातीचा सर्वकल अभ्यास करून त्यांच्या प्रथा /परंपरा /रुद्धी /रितीरीवाज / यांचा सद्यास्थितीतील सामाजिक / आर्थिक / शैक्षणिक दर्जाची सखोल छाननी करून सदर जाती-जमातीचा केंद्रशासनाच्या अनुसूचित जातीच्या/अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्याकरीता केंद्रशासनाकडे शिफारस करावी किंवा कसे, याबाबतचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्याकरीता, मा.उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती दिनांक २३.०८.२००४ च्या शासन निर्णय व दिनांक २८.१२.२००५ च्या शासन शुद्धीपत्रकान्वये गठित करण्यात आली आहे. सदर अभ्यास समितीची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ रोजी संपुष्टात येत असल्याने व सदर समितीस अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याकरीता काहीसा कालावधी लागणार असल्याने समितीस मुदतवाढ देण्याचा प्रश्न विचाराधीन होता.

शासन निर्णय :- राज्यातील मूळ १४ विमुक्त जाती व २८ मूळ भटक्या जमातीचा अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा किंवा कसे व त्याप्रमाणे केंद्रशासनास शिफारस करण्यासाठी याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याकरीता राज्य शासनाने न्या.श्री.अशोक अग्रवाल (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या अभ्यास समितीस दिनांक १.९.२००९ ते दिनांक ३१.३.२०११ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतीत आयोगाने आपला अंतिम अहवाल शासनास सादर करणे आवश्यक राहील.

२. सन २००९-१० तसेच २०१०-२०११ साठी सुधारित अंदाज सादर करताना सदर खर्चाची नोंद घेऊन सुधारीत अंदाजात त्यानुसार आवश्यक तेबढी तरतूद प्रस्तावित करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचा संगणक संकेतांक २०१००३०९१४२७१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(व.का. राठोड)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१.मा. राज्यपालांचे सचिव

२.मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव

३.मा. उप मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव

४.मा. मंत्री/राज्यमंत्री (सामाजिक न्याय व विजाभज) यांचे खाजगी सचिव

५.प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

६.प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

७.प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.

८.समितीचे अध्यक्ष / सर्व सदस्य, अग्रवाल आयोग, समाजकल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

९.सर्व विभागीय आयुक्ता

१०.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

११.प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा / मूळ शाखा) मुंबई.

१२.प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद / नागपूर.

१३.सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

१४.सर्व मंत्रालयीन विभाग

त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना याबाबतच्या सूचना द्याव्यात.

१५.संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

१६.आयुक्ता, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

१७.संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८ क्वीन्स गार्डन, पुणे.

१८.सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी

१९.सर्व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी

२०.आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती, भारत सरकार, ५ वा मजला, लोकनायक भवन, नवी दिल्ली.

२१.उपसंचालक, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवी पेठ, पुणे.

२२.सचिव, कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

२३.मुख्य निवडणुक आयुक्ता, राज्य निवडणुक आयोग, मुंबई.

२४.मुंबई महानगर दंडाधिकारी, मुंबई.

२५.महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

२६.सर्व जिल्हाधिकारी / सर्व उप जिल्हाधिकारी / सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

२७.सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागातील सर्व कार्यासने

२८.निवड नस्ती - कार्यासन मावक-५.